

महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण सन २०११-  
१७ ला मुदतवाढ देणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्र. धोरण २०१७/प्र.क्र. ६ /टेक्स-५,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,  
दिनांक :- १९ मे, २०१७

**वाचा :-** १) शासन निर्णय क्रमांक धोरण-२०११/प्र.क्र.३३५/टेक्स-२ दि. २ जानेवारी, २०१२  
२) शासन निर्णय क्र. धोरण २०१७/प्र.क्र. ६ /टेक्स-५, दिनांक:- ३१ मार्च, २०१७

**प्रस्तावना-**

संदर्भ क्र.१ येथील नमुद शासन निर्णयान्वये राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणाची मुदत संदर्भ क्र. २ येथील नमुद शासन निर्णयानुसार देण्यात आलेली मुदतवाढ दि.३० मे, २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे. राज्याचे नविन वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या सध्याच्या वस्त्रोद्योग धोरणास या शासन निर्णयान्वये दि. ३० जून, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ अंतर्गत सुरु असलेल्या योजना दि. ३० जून, २०१७ पर्यंत सुरु राहतील.

२. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौ.सं.क्र. २९६/१४३१ व वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र. १३१/१७/व्यय-२ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१७०५१९१४५४०४४२०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( प्रल्हाद रोडे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

**प्रत :**

- १) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
- २) मा. मंत्री (सर्व)
- ३) मा. राज्यमंत्री (सर्व)
- ४) अपर मुख्य सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
- ५) सर्व प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) संचालक, वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.
- ७) समितीचे सदस्य सचिव व सर्व सदस्य.
- ८) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ९) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०) व्यवस्थापक, टफ सेल मधिल सर्व बँका (ई-मेलद्वारे)
- ११) महालेखापाल, (लेखा व लेखा अनुज्ञेयता/लेखा परिक्षा ) महाराष्ट्र राज्य मुंबई,
- १२) महालेखापाल, (लेखा व लेखा अनुज्ञेयता/लेखा परिक्षा ) महाराष्ट्र राज्य, नागपूर
- १३) निवड नस्ती (टेक्स-५).